

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि भारत मौसम विभाग

ईमेल - mahapocra@gmail.com, gkmsparbhani@gmail.com

बीड कृषी हवामान सल्ला

मंगळवार, दिनांक ०२.०२.२०२१

हवामान घटक	हवामान अंदाज (दिनांक ०३ ते ०७ फेब्रुवारी २०२१)				
	०३/०२	०४/०२	०५/०२	०६/०२	०७/०२
दिनांक	०३/०२	०४/०२	०५/०२	०६/०२	०७/०२
पाऊस	०	०	०	०	०
कमाल तापमान (अं.से.)	३३.०	३२.०	३१.	३०.००	३०.०
किमान तापमान (अं.से.)	१६.०	१५.०	१४.०	१३.०	१३.०
ढग स्थिती (आकाश)	स्वच्छ	स्वच्छ	स्वच्छ	स्वच्छ	स्वच्छ
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	६५	६८	६४	६०	५८
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	३३	३३	४५	४१	३०
वा-याचा वेग (किमी / तास)	१२	१५	१३	१२	१७
वा-याची दिशा	आग्नेय	आग्नेय	दक्षिण	दक्षिण	ईशान्य

हवामानाचा इशारा	हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील दिवस आकाश स्वच्छ राहिल.	
पिकांचे नाव	अवस्था	कृषि हवामान सल्ला
हरभरा	घाटे वाढीची अवस्था	हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी 5 % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25 % इसी 20 मीली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
करडई	फुलधारणा	करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमेटोथ 30 % 13 मीली किंवा असिफेट 75 % 10 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
ऊस	लागवड	हंगामी ऊस पिकाची लागवड करावी.
हळद	-	-
संत्रा/मोसंबी	फुलधारणा / काढणी अवस्था	फुलधारणा अवस्थेत असलेल्या आंबे बहार संत्रा मोसंबी बागेत पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा मोसंबी फळ बागेत खोडांना बोर्डोमिश्रण लावावे.काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा मोसंबी फळांची काढणी करावी.
डाळिंब	फुलधारणा अवस्था	फुलधारणा अवस्थेत असलेल्या आंबे बहार डाळिंब बागेत पाणी व्यवस्थापन करावे.
चिकू	वाढीची अवस्था	चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे.
फुल शेती	वाढीची	फुल पिकात तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला	वाढीची अवस्था	भाजीपाला पिकात (मिरची, वांगी, भेंडी) रसशोषण करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली

		प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटनिल 10% डब्लूपी 10 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
चारा पिके	वाढीची	रब्बी हंगामात पेरणी केलेल्या चारा पिकात पाणी व्यवस्थापन करावे.
पशुधन		नैसर्गिक तसेच लागवडीसाठी तयार केलेल्या गवताच्या सुधारित जातीपासुन मूरघास बनवत असताना 3 ते 3.5 % या प्रमाणात ऊसाच्या मळीचा वापर करावा. मूरघास तयार करण्यासाठी योग्य पिकाची कापणी पिक फुलो-यात असताना तसेच एकदल तृणधान्य चारा पिकाच्या कणसाठी ल दान्यामध्ये दुध भरण्याच्या अवस्थेत करावी.
सामुदायिक विज्ञान		बालसंगोपन हे अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. त्यामुळे नवविवाहित दाम्पत्यांनी पूर्व तयारीनिशी पालकत्वाची जबाबदारी स्विकारावी. अशी तयारी करत असतांना ते शारीरिक,मानसिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे.तसेच त्यांना बाल संगोपनाविषयी शास्त्रोक्त माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

सदर कृषी सल्ला पत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्यालय मुंबई येथून प्रसारित करण्यात आलेली आहे.